

Godrej Industries Limited
Regd. Office: Godrej One,
Pirojshanagar,
Eastern Express Highway,
Vikhroli (E), Mumbai 400079. India.
Tel.: 91-22-2518 8010/8020/8030
Fax: 91-22-2518 8068/8063/8074
Website: www.godrejindustries.com

CIN: L24241MH1988PLC097781

Date: October 12, 2023

To,

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai – 400 051

Ref: BSE Scrip Code No.500164

Ref: GODREJIND

Subject: Intimation of Loss of Share Certificate / Issue of Duplicate Share Certificate under Regulation 39(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 39(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), we wish to inform you that the Company has received intimation about loss / misplacement / theft of Share Certificates, details of which is given below:

Folio No.	Name of Shareholder(s)	Share Certificate No.	Distinctive Nos.		No. of Shares
			From	To	
0533240	JALOO JEHangIR VACHA NOSHIR JEHangIR VACHA NERGISH SAM TARAPOREWALA	0402480	0051108573	0051108608	36
0503676	JALOO JEHangIR VACHA NERGISH SAM TARAPOREWALA	0402300	0051090813	0051090848	36
0005596	BILLIMORIA HOMAI MEHERVAN BILLIMORIA RUSTOM MEHERVAN	0400262	0050100195	0050100554	360
0317578	R ALAGARSAAMY	0402000	0050780193	0050781092	900
00005424	SURESH KUMAR AGRAWAL CHUKIYABAI AGRAWAL	0400247	0050094231	0050094410	180

The public is hereby cautioned against dealing in any way with the above-mentioned Share Certificates.



Godrej Industries Limited
Regd. Office: Godrej One,
Pirojshanagar,
Eastern Express Highway,
Vikhroli (E), Mumbai 400079. India.
Tel.: 91-22-2518 8010/8020/8030
Fax: 91-22-2518 8068/8063/8074
Website: www.godrejindustries.com

CIN: L24241MH1988PLC097781

We are enclosing herewith the confirmation received from Computech Sharecap Limited, our Registrar and Share Transfer Agent regarding receipt of the intimation from the above Shareholder(s) regarding loss of their Share Certificates.

In compliance with SEBI Circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2022/8 dated January 25, 2022, a "Letter of Confirmation" will be issued only after compliance of required formalities in this regard.

Further, in terms of Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed herewith copies of the Notice published in newspapers, viz. Financial Express (in English language) and Mumbai Lakshadeep (in Marathi language) today, i.e., on October 12, 2023.

We request you to take the above information on your record.

Thanking you,

Yours sincerely,

For Godrej Industries Limited



Tejal Jariwala

Company Secretary & Compliance Officer
(FCS 9817)



- Encl:**
- 1) Confirmation letter of our RTA dated October 10, 2023
 - 2) Copies of Notice published in following newspapers on October 12, 2023:
 - Financial Express
 - Mumbai Lakshadeep



**COMPUTECH**

To,
Company Secretary,
Godrej Industries Limited
Godrej One, Pirojshanagar,
Eastern Express Highway,
Vikhroli East, Mumbai – 400079.

10th October 2023

Subject: Issue of duplicate Share Certificates

Dear Sir/Madam,

With reference to the above subject, we would like to inform you that we are in receipt of documents from certain Shareholders intimating us about loss and issue of duplicate Share Certificates. We have completed the verification of the same and the Company may now proceed to issue the advertisement in newspapers prior to the issue of duplicate Share Certificates to the Shareholders. The details of the requests are as under:


Folio Number	Name of the Shareholder	No. of Shares of Face Value Re 1/-	Distinctive Nos.		Old Cert No
			From	To	
0533240	JALOO JEHANGIR VACHA NOSHIR JEHANGIR VACHA NERGISH SAM TARAPOREWALA	36	0051108573	0051108608	0402480
0503676	JALOO JEHANGIR VACHA NERGISH SAM TARAPOREWALA	36	0051090813	0051090848	0402300
0005596	BILLIMORIA HOMAI MEHERVAN BILLIMORIA RUSTOM MEHERVAN	360	0050100195	0050100554	0400262
0317578	R ALAGARSAAMY	900	0050780193	0050781092	0402000
00005424	SURESH KUMAR AGRAWAL CHUKIYABAI AGRAWAL	180	0050094231	0050094410	0400247

We request you to take the above information on your record and do the needful. Further, kindly keep us informed in case if you receive any objections / claims in this regard.

Thanking you,

Yours faithfully,

For Computech Sharecap Limited


Authorised Signatory

PURI FLAGS LARGE LIQUIDITY IN MARKET

High oil prices may remain a problem

Global crude prices have been volatile since September

FE BUREAU New Delhi, October 11

HIGH OIL PRICES can remain a problem if large liquidity remains in the market even after the interest rate hikes by central banks, Minister of Petroleum and Natural Gas Hardeep Singh Puri said on Wednesday.

"If you already have a large amount of liquidity, and all those interest rate hikes that you have utilised and not been able to mop up that liquidity, then high oil process remain a problem," Puri said. "Half the world faces recession, another half will go into more recession."

Oil prices have been following a very volatile trajectory since September after Saudi Arabia and Russia first extended their output cuts till the end of the year. Even as the markets saw prices moderating, a speculative risk premium was soon added to the prices owing to the recent Israel-Hamas war.

"I think the global markets will factor all things into account. And if the supply lines

HARDEEP SINGH PURI, MINISTER OF PETROLEUM AND NATURAL GAS

If you already have a large amount of liquidity, and all those interest rate hikes that you have utilised and not been able to mop up that liquidity, then high oil process remain a problem



are not disrupted, hopefully, we will be able to navigate through," the minister said while talking about the speculations on oil market owing to the Israel-Hamas conflict that broke out last Saturday.

The oil minister also believes that India will be able to navigate through this both on availability and other factors. "We are watching this on a real time basis. And I'm confident that we (India) will navigate through this both on availability and other factors."

Earlier this week, oil prices climbed 4% from their previous levels to \$87 per barrel after the news of Hamas launching an attack at Israel. Although the region is neither a major producing nor exporting area of crude oil, concerns were raised if the war spreads to other regions of the Middle


East as it accounts for almost one-third of the global oil production. If crude oil prices go up, that has a very strong and adverse impact on the attempts of global economic recovery, Puri said.

Further, reiterating his comments that India will account for 25% of the global energy demand growth over the next two decades, the minister said that the country's energy demand will continue to provide fuel for future economic growth. India, also in the recently concluded G20 summit, launched a Global Biofuel Alliance with the United States and Brazil, talking about which Puri said that the platform will facilitate knowledge sharing on key aspects such as best practices, technology development, and policy learnings.

Centre mulls extension of parboiled rice

India is the world's biggest rice exporter

Share of global trade in 2022-23



Source: USDA Foreign Agricultural Service, Bloomberg

SIDDHARTHA SINGH & PRATIK PARIJA October 11

INDIA, THE WORLD'S top rice exporter, may extend an export levy on parboiled rice to control local prices ahead of key polls, keeping the market tight and raising the risk of higher global food inflation.

The government is considering an extension to a 20% export levy, which is due to expire on Oct. 15, according to people familiar with the matter who asked not to be identified as the talks are confidential. There are no plans to raise the tax to 40%, as speculated by some market participants, they said.

India ramped up its export restrictions on rice in late July, seeking to keep a lid on domestic prices ahead of some state polls next month and a national election in early 2024. The curbs led to an Asian benchmark surging to the highest level in almost 15 years, although prices have cooled recently.

A spokesperson who represents India's food and commerce ministries declined to

comment. A finance ministry spokesperson didn't immediately respond to a request for comment.

Prime Minister Narendra Modi will seek a third term in office at the election next year and the government he leads has also restricted exports of sugar and wheat, and is selling grains from state reserves.

Retail prices of rice in Delhi have surged 2.2% from a year earlier, while wheat is about 12% more expensive, according to data compiled by the food ministry. There are concerns that production of some crops, including sugar cane, could fall due to patchy rains in major growing areas the year.

Cumulative rainfall during the June-September monsoon season was the weakest in five years. While rice prices in Asia have eased recently, there are lingering concerns about the potential impact from El Niño on production across the region. Any shortfall could spur a renewed rebound in prices and fuel inflation.

— BLOOMBERG

Curbs on sugar exports likely

INDIA IS EXPECTED TO impose restrictions on its sugar exports after dry weather parched cane crops in the world's second-biggest grower, a move that will tighten global supplies of the sweetener.

India is likely to curb shipments during the new season that started Oct. 1, and a decision will be made soon, said people familiar with the matter who asked not to be identified as the talks are confidential. Quotas for some overseas sales can be issued if domestic supply improves, they said. India saw its weakest monsoon in five years and any drop in agricultural output will heap pressure on the government to control food inflation.

— BLOOMBERG

CLASSIFIEDS

PERSONAL THANKS GIVING

HOLY Spirit Thou who makes me see Everything and Shows me the way to Reach My Ideals, you who gives me the Divine Gift to forgive and forget the Wrongs that is done unto me and who is in all instances of my life with me I in this short Dialogue want to thank you for everything and confirm once more that I do not want to be Separated from you, no matter how great the material desire may be I want to Be with you and my loved ones in your perpetual glory forever Amen - ZDS 0070866177-1

"IMPORTANT"

While care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any money or entering into any agreement with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not accepted in response to box number advertisement.

ONGC arm keen on Sri Lankan blocks

ENS ECONOMIC BUREAU New Delhi, October 11

ONGC VIDESH (OVL) is keen to participate in oil and gas exploration opportunities in Sri Lanka and is waiting for the island nation to unveil its roadmap and policy on developing the upstream petroleum industry. OVL is the overseas investment arm of India's state-owned oil and gas major

ONGC. According to OVL's Managing Director Rajarshi Gupta, a presence in oil and gas assets in Sri Lanka would gain from the synergies of the larger ONGC group, as the parent company has significant upstream assets and infrastructure in southern India.

Geologically, the island nation and its offshore areas are quite similar to part of southern India, and ONGC is

experienced in operating in such zones. Sri Lanka's geographical proximity to India is also seen as a major attraction for OVL. Gupta added that OVL would be open to government-government negotiations, competitive bidding, or any other route that the Sri Lankan government decides on to enable participate in the island country's upstream petroleum sector.

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड
CONTAINER CORPORATION OF INDIA LTD.
 (एन वरिन्डा एन्टरप्राइज ऑफ इंडिया)
 NSIC New WDBP Building, 2nd Floor, Okhla Indl. Estate (Opp. NSIC Okhla Metro Station), New Delhi-110020

TENDER NOTICE (E-Tendering Mode Only)
 Online E-Bids are invited for Cargo Handling at MMLP Varnama (CGMV), Vadodara, Gujarat for Five (04+1) years.

Tender No.	CON/AREA-I/CGMV/CARGO/HT05/2023
Estimated Cost	Rs. 7,55,47,494/- (Inclusive of GST) for Five (04+1) years
Date of Sale (On Line)	From 12.10.2023 at 15:00 hrs. to 26.10.2023 (up to 16:00 hrs.)
Last Date & Time of submission	On 27.10.2023 up to 16:00 hrs.
Date & Time of Opening	On 30.10.2023 at 15:30 hrs.

For eligibility criteria and other details please log on to www.concorindia.com or e-procure.gov.in or www.tenderwizard.com/CCL. Bidders are requested to visit the websites regularly. For complete details, log on to www.tenderwizard.com/CCL.

Executive Director/Area-II

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following share certificates are registered in our name has been lost. Therefore, I have applied for issue of duplicate share certificate to the DEEPAK NITRITE LTD (Regd. office address - Aaditya-I, Chhani Road, Vadodara, Gujarat, 390024 So, general public are hereby warned about not to deal with the following securities and if company do not receive any objection within 15 days from the date of publication of this notice on above-mentioned regd. address of the company, or to the company's R&T Agent Link Intime India Pvt Ltd, UNIT-DEEPAK NITRITE LTD (B-102 & 103, Shangrila Complex, First Floor, Opp. HDFC Bank, Near Radha Krishna Char Rasta, Vadodara, Gujarat, 390020). The company will proceed for the issue of Duplicate share certificate(s) in my name.

SR. NO	FOLIO NO	NAME OF SHAREHOLDERS	DISTINCTIVE NO	CERTIFICATE NO	SHARES (QTY)
1	H01054	HARICHAND S MORYANI / VARKHA S MORYANI	51290711 - 51291510	569	800
2	H01054	HARICHAND S MORYANI / VARKHA S MORYANI	103559806 - 103560605	2537	800

Date: 12th October 2023 Sd/-
 Place: Mumbai VARKHA SURESH MORYANI

Godrej Industries Limited
 CIN: L24241MH1988PLC097781
 Regd. Office: "Godrej One", Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai - 400079, Maharashtra;
 Tel.: 022-25188010; Fax: 022-25188066
 Website: www.godrejindustries.com; Email: investor@godrejinds.com

NOTICE is hereby given that the following Share Certificates are stated to be lost / misplaced / stolen and the registered holder(s) thereof / claimant(s) thereto have applied to the Company for issue of duplicate Share Certificates:

Folio Number	Name of the Shareholder(s)	No. of Shares (Face Value ₹ 1/- each)	Distinctive Nos. From	To	Share Certificate Number
0533240	Jaloo Jehangir Vacha Noshir Jehangir Vacha Nergish Sam Taraporewala	36	0051108573	0051108608	0402480
0503676	Jaloo Jehangir Vacha Nergish Sam Taraporewala	36	0051090813	0051090848	0402300
0005596	Bilimoria Homai Mehevan Bilimoria Rustom Mehevan	360	0050100195	0050100554	0400262
0317578	R Alagarsamy	900	0050780193	0050781092	0402000
0005424	Suresh Kumar Agrawal Chukiyabai Agrawal	180	0050094231	0050094410	0400247

In case any person has any claims in respect of the above-mentioned shares/any objection(s) for the issuance of Letter of Confirmation(s) in favour of the above stated applicant(s), he/she/they should lodge their claim(s) or objection(s) within 15 (Fifteen) days of the date of publication of this Notice. If within 15 (Fifteen) days from the date hereof, no claim(s) are received by the Company in respect of the said Share Certificates, Letter of Confirmation(s) will be issued. The public is hereby cautioned against dealing in any way with the above-mentioned Share Certificates.

For Godrej Industries Limited Sd/-
 Tejal Jariwala
 Company Secretary & Compliance Officer
 Place : Mumbai Date : October 12, 2023 (FCS 9817)

IRB **INDIA'S BEST BANKS AWARDS**

Co-presented by **emudhra** **GMDC**

HONOURING THE BANKS THAT INDIA CAN BANK ON.

Chief Guest
Rajeev Chandrasekhar
 Union MoS for Electronics and Information Technology;
 Skill Development and Entrepreneurship

Fireside Chat with
K.V. Kamath
 Chairman, NaBFID

October 13, 2023
Mumbai
 Entry by Invitation only.

LIVE STREAM
 FinancialExpress.com
 6:00 pm

FINANCIAL EXPRESS
 Read to Lead

Corporate Partner **Radico** Associate Partners **RUNWAL** **JOY** Knowledge Partner **EY**

PAREL BRANCH: Shishu Mandir, 12, Gokhale Society Lane, Mumbai - 400012.
 Email : cb0110@canarabank.com,
 Web : www.canarabank.com

DEMAND NOTICE (SECTION 13(2)) TO BORROWER/GUARANTOR
 Ref: 0110/PAREL/IND/03/12/2023-24 Date: 08/08/2023

To **Sri. Dilip Bhikaji Varekar**, Smt. Pratibha Dilip Varekar, Flat No. 102, Sai Leela Apartment, A Wing, 1st Floor, Plot No. 42, 42 and 44, Titwala Village, Taluka Kalyan District Kalyan - 421301. **And Also at:** Nav Panchak Co-op. Housing Society, Bombaywala Chawl, Jarimari Nagar, Koleswadi, Kalyan (E) - 421306.

Dear Sir,
Sub: Notice issued under Section 13(2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002.

The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, PAREL Branch appointed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, (hereinafter referred as the "Act") do hereby issue this notice to you as under:
 That 1: **Sri. Dilip Bhikaji Varekar** and 2: **Smt. Pratibha Dilip Varekar** (hereinafter referred to as "the Borrower") have availed credit facility / a facility/s in favour of the secured creditor. While availing the said financial assistance, you have expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the terms and conditions of the above mentioned agreements.
 That, **Sri. Dipak Sitaram Sawant** (hereinafter referred to as "the Guarantor") has guaranteed the payment on demand of all moneys and discharge all obligations and liabilities owing or incurred to the secured creditor by the Borrower for credit facilities up to the limit of **Rs. 3,50,000 (Rupees Three Lakhs Fifty Thousands Only)** with interest thereon.
 You (The person mentioned in schedule B) are also entered in to agreements against the secured assets which are detailed in **Schedule B** hereunder.
 However, from DEC - 2013, the operation and conduct of the said financial assistance / credit facilities have become irregular.
 The books of account maintained by the secured assets shows that the liability of the Borrower towards the secured creditor as on date amounts to **Rs. 5,88,491.00 (Rupees Five Lakh Eighty Eight Thousands Four Hundred Ninety One Only)** as on **08.08.2023**. The details of which together with future interest rate are stated in **Schedule C** hereunder.
 It is further stated that the Borrower/Guarantor having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the secured creditor within the time given, and have been evasive in settling the dues. The operation and conduct of the above said financial assistance / credit facility/ies having come to a standstill and as a consequence of the default committed in repayment of principal debt / installment and interest thereon, the secured creditor was constrained to classify the debt as Non-Performing Asset (NPA) as on **11.03.2014** in accordance with the directives/guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India.
 The secured creditor through this notice brings to your attention that the Borrower has failed and neglected to repay the said dues/ outstanding liabilities and hence hereby demand you under Section 13(2) of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the Borrower as stated in Schedule C hereunder to the secured creditor within 60 days from the date of receipt of this notice.
 Further, it is brought to your notice that you are also liable to pay future interest at the rate of 11.45 % along with 2% penalty per annum together with all costs, charges, expenses and incidental expenses with respect to the proceedings undertaken by the secured creditor in recovering its dues.
 Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of **Rs. 5,88,491.00 (Rupees Five Lakh Eighty Eight Thousands Four Hundred Ninety One Only)** as on **31/07/2023**, together with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Section 13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under sub-section (4)(a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue:
 13(4) - In case the Borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub-section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measures to recover his secured debt, namely;
 (a) Take possession of the secured assets of the Borrower/Guarantor including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset;
 (b) Take over the management of the business of the Borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset.
 Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where the substantial part of the business of the Borrower is held as security for the debt
 Provided further that where the management of whole of the business or part of the business is severable, the secured creditor shall take over the management of such business of the borrower which is related to the security for the debt and under other applicable provisions of the said Act.
 Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.
 You are also put on notice that in terms of section 13(13) the Borrower/Guarantor shall not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule B hereunder without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to your notice that any contravention of this statutory injunction, restraint, as provided under the said Act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have to render proper accounts of such realization / income.
 This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due and payable by you.
 This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act and/or any other law in force.
 Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of Non-compliance, further needful action will be resorted to which you liable for all costs and consequence.

Sd/-
 Thanking You
 Yours Faithfully
 Authorized Officer

Copy to:
 1. **Sri. Dipak Sitaram Sawant**, 2/32 Itani Chawls, Dr. Ambedkar Road, Kalachowki Mumbai - 400032.

SCHEDULE - A [Details of the credit facility/ies availed by the Borrower]

Sl. No.	Loan No.	Nature of Loan / Limit	Date of sanction	Amount
1.	0110619011273	Housing loan	10/06/2005	Rs. 3,50,000/-

SCHEDULE - B [Details of security assets]
 All part & Parcel of building (FLAT) in the name of mortgagor :- **Sri. Dilip Bhikaji Varekar** and **Smt. Pratibha Dilip Varekar**, Flat No. 102, Sai Leela Apartment, A Wing, 1st Floor, Plot No. 42, 42 and 44, Titwala Village, Taluka Kalyan, District Kalyan - 421301.

SCHEDULE - C [Details of liability as on date]

Sl. No.	Loan No.	Nature of Loan / Limit	Liability with interest	Rate of Interest
1.	0110619011273	Housing loan	Rs. 1,85,511.55	9.45% +2.00% penal int.

EXPRESS Careers

THE MAHARASHTRA STATE CO-OPERATIVE BANK LTD., MUMBAI
 [Incorporating The Vidarbha Co-operative Bank Ltd.]
 (Scheduled Bank)
 Head Office: Sir Vithaldas Thackersey Smrut Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai-400001.

REQUIRED

The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai invites application for the following posts

Sr. No.	Post	No. of Post
1	Trainee Officers	45
2	Trainee Clerks	107
3	Steno Typist (Marathi)	01

Only online applications are accepted from aspirants up to **30.10.2023**.
 Details in this regard are available on Bank's website <https://www.msccb.com/Careers.aspx> Sd/-
 Date: 10.10.2023 (Dilip N. Dighe)
 Place: Mumbai Managing Director

AURIC Maharashtra Industrial Township Limited
 (Formerly known as Aurangabad Industrial Township Limited
 (A Govt. Undertaking)
 CIN: U74999MH2014SGC260132
 Regd. Office - 1st Floor, MITL, 'Udyog Sarathi' DMIC Cell, MIDC Office, Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai - 400 093
 Tel. No. 022- 26879956, Extn.-605 Website - www.auric.city

Advertisement No. MITL-RecruitHR & Ministerial Staff/C.R.12/2023
 Applications are called for the following posts on contractual appointment for 11 months only:

Post/ Designation	Place of Post
1. Stenographer (Ministerial Staff) 2. Assistant (HR)	Mumbai
3. Clerk (Ministerial Staff)	
4. Manager - Electrical (O&M)	
5. Peon (Ministerial Staff)	Aurangabad

A detailed advertisement regarding qualification, experience, application process etc. is displayed on the website : www.auric.city of the MITL. Candidates have to follow the instructions and submit application form in all working days in MITL office and also send by email on or before 27.10.2023 before 4:00pm at hr@auric.city, as described in detailed advertisement posted in News and Events section of MITL website. The date of interview will be declared later on the website.

Sd/-
 Managing Director, MITL.

स्वराज्य संघटनेमधून संपर्कप्रमुख पद बरखास्त, करण गायकर यांचा राजीनामा मंजूर

नाशिक, दि.११ :

स्वराज्य संघटनेमध्ये सभाजीराजे छत्रपती यांच्यानंतर असणारे संपर्कप्रमुख हे पद सभाजीराजे यांनी बरखास्त केले आहे. त्यानुसार करण गायकर यांचा या पदाचा राजीनामा मंजूर करीत असताना स्वतः सभाजीराजी ही विशेष शेरा मारलेला आहे.

करण गायकर यांनी काही दिवसांपूर्वी सभाजीराजे यांना पत्र लिहून वैयक्तिक व कौटुंबिक कारणामुळे स्वराज्य संघटनेच्या संपर्कप्रमुख, प्रवक्ता व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा मंजूर केला असून त्यांना या तिन्ही पदांवरून मुक्त केले आहे. तसेच, संपर्क प्रमुख हे पदही स्वराज्य पक्ष संघटनेच्या संघटनात्मक रचनेमधून बरखास्त करण्यात आलेले आहे.

<i>Godrej</i>					
गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड					
सीआयएन: एल२४२४१एमएच१९८टीएनसी०१७७८१					
नोंदणीकृत कार्यालय: "गोदरेज वन", फिरोजशाहपूर, इस्टन एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९, महाराष्ट्र, बि.गो.१०२२-२५१८८०१०, फॅक्स:०२२-२५१८८०६६, वेबसाईट:www.godrejindustries.com, ई-मेल:investor@godrejinds.com					
सूचना					
येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले/चोरिस गेले आहेत आणि नोंदीकृत धारक/दावेदारांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे:					
फोर्सिओ क्र.	भागीदारांकडे नाव	भागांची संख्या (इ.मु.१/-)	अनुक्रमांक पासून	पर्यंत	भाग प्रमाणपत्र क्र.
0४३२४२0	जातू वहागीर बाबा नोबिर वहागीर बाबा नाशिर सॅम तारापोतवाला	३६	00५११0८५0३	00५११0८५0८	0४२४८०
0४३२५७६	जातू वहागीर बाबा नाशिर सॅम तारापोतवाला	३६	00५११0९0८१३	00५११0९0८१८	0४0१२०0
00०५५१६६	विजयोबाया होंबाई महेदारवा विजयोबाया स्वयम महेदारवा	३६०	00५०५०00१९५	00५०५०00५४	0४00१६२
0३१५५७८	आर. अलमसाबी	१०0	00५०७०८०११३	00५०७०८१०१२	0४0१०00
00००५४४२	सुशेकुमार अग्रवाल सुशेबाई अग्रवाल	१८०	00५०५१२५१३१	00५०५१२५११०	0४00१४७
टिकाण: मुंबई दिनांक: ११ ऑक्टोबर, २०२३					

शुद्धिपत्रक
दि : १०/१०/२०२३ रोजी अॅड. वनिता भावे द्वारे या वर्तमानपत्रात दिलेल्या जाहीर नोटीसमध्ये चुकीने गळा नं. १०४ असे नमूद केले गेले. त्याऐवजी गळा नं. २११ असे वाचण्यात यावे. सुधीबद्दल दिलीगोरी.

को-अॅड. वनिता एस. भावे. MOBILE : 989287696१

रॉयल कुशज विनाईल प्रोडक्ट्स लिमिटेड <p>(सीआयएन:एल२४२४१एमएच१९८३पीएलसी0३१३५५)</p> <p>नोंदणीकृत कार्यालय: रेलोक, ६० सीडी, गव्हर्नर इंडस्ट्रीयल इस्टेट, चाकपो, कांदिवली (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००६७, भारत. दूर: ०२२-२८६०१४५, ई-मेल: legalh083@gmail.com; वेबसाईट: www.rcvp.in</p> <p>विशेष सर्वसाधारण सभेचे शुद्धीपत्र</p> <p>रॉयल कुशज विनाईल प्रोडक्ट्स लिमिटेड (कंपनी) ने ३ ऑक्टोबर, २०२३ रोजी कंपनीच्या सदस्यांना कंपनीची विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस (ईंओजीएम नोटीस) बुधवार, २५ ऑक्टोबर, २०२३ रोजी जारी केली होती आणि त्या संदर्भातील वृत्तपत्रातील जाहिरात ४ ऑक्टोबर, २०२३ रोजी फायनान्शियल एक्सप्रेस, इंग्रजी सर्व आवृत्तीत आणि ४ ऑक्टोबर, २०२३ रोजी मुंबई लक्ष्मणी, मराठी आवृत्तीमध्ये प्रकाशित करण्यात आली. उक्त ईंओजीएम नोटीस आणि वर्तमानपत्रातील जाहिरातीची प्रत कंपनीच्या WWW.RCVP.IN या वेबसाइटवर उपलब्ध आहे.</p> <p>कंपनीने ३ ऑक्टोबर, २०२३ रोजी दाखल केलेल्या प्रेफॅरेंशियल इश्यूच्या अनुषंगाने आणि त्याला प्रतिसाद म्हणून बीएसई लिमिटेड कडून त्यांच्या दिनांक ६ ऑक्टोबर, २०२३ रोजीच्या संप्रेषणाद्वारे काही निरीक्षणे प्राप्त झाली आहेत.</p> <p>बीएसई लिमिटेडच्या निरीक्षणपत्रेी एक निरीक्षण करण्यासाठी, हा शुद्धीपत्र (शुद्धीपत्र) कंपनीच्या सदस्यांना स्वतंत्र नोंदीकृत मूल्याधारकांना जारी केलेल्या मूल्यांकन अहवालाच्या उपलब्धतेबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी आणि कंपनीच्या WWW.RCVP.IN वरील वेबसाइटवर ईंओजीएम नोटीसला स्पष्टीकरणात्मक विधानात संदर्भित केल्याप्रमाणे, सिस्क्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्कलॉचर रिक्वायमेंट्स) रेग्युलेशन्स २०१८ च्या नियम १६६ए नुसार स्वतंत्र नोंदीकृत मूल्यांकननंतराद्वारे वितरित मूल्यांकन अहवालाच्या उपलब्धतेबाबत कंपनीच्या सदस्यांना विशेषतः सूचित करण्यासाठी देण्यात आली आहे.</p> <p>कंपनीने एमसीए परीपत्रकानुसार (ईंओजीएम नोटीसमध्ये परिभाषित केल्यानुसार) बुधवार, ११ ऑक्टोबर, २०२३ रोजी कंपनीच्या सदस्यांसह वरील प्रकटीकरण (अपडेटेड ईंओजीएम नोटीस) आणि शुद्धीपत्र अचवतानित करणारी सुधारित ईंओजीएम नोटीस ज्या सदस्यांचे ध्येयन-आवडी कंपनी किंवा आटोए (ईंओजीएम नोटीसमध्ये परिभाषित केल्याप्रमाणे) किंवा डीपी (ईंओजीएम नोटीसमध्ये परिभाषित केल्यानुसार) नोंदीकृत आहेत अशा सदस्यांना ई-मेल प्रसारित केली आहे.</p> <p>अपडेटेड ईंओजीएम नोटीस आणि शुद्धीपत्र कंपनीच्या WWW.RCVP.IN वर वेबसाइटवर उपलब्ध आहे आणि बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर उपलब्ध असणे अपेक्षित आहे जेथे कंपनीचे इंडिकी शेअर्स सूचीबद्ध आहेत.</p> <p>ईंओजीएम नोटीसमधील इतर सर्व सामग्री, जतन केलेली आणि या शुद्धीपत्राद्वारे सुधारित किंवा पूरक वाळता, अपरिवर्तित राहतील.</p>	
मुंडळाच्या आदेशानुये रॉयल कुशज विनाईल प्रोडक्ट्स लिमिटेड कारिता सही /- श्री. महेश शाह व्यवस्थापकीय संचालक	
टिकाण: मुंबई दिनांक: ११ ऑक्टोबर, २०२३	

SBFC	SBFC Finance Limited	
नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.१०३, पहिला मजला, सी अ‍ॅण्ड बी स्व्हेअर, संघम कॉम्प्लेक्स, गाव चकला, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९.		
ताबा सूचना		
(सुरक्षा व्याज (अंगलजबाजगी) नियम, २००१ च्या नियम ८(१) नुसार)		
तर अधोव्यवक्षरी केलेले एसबीएफसी फायनान्स लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या सिस्क्युरिटीजव्येगन, फायनान्शियल असेट्सची पुरवणंचा आणि सुरक्षा हितसंबंधाची अंगलजबाजगी कायदा, २००१ अन्वये आणि सुरक्षा हित (अंगलजबाजगी) च्या नियम ८ सह वाचलेल्या कलम ११ (१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाऱ्या वार करताना) नियम २००२, खाली नमूद केलेल्या अर्थकार/सह-कर्मचारीना नोटीसमधील नमूद केलेल्या कर्जासाठी नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत हिमांडव नोंदीत जारी केला आहे.		
कर्जादार/सह कर्जदार रकम परत करण्यात असण्याची झाले आहेत, याद्वारे कर्जदार/सह-कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला नोटीस दिली जाते की खाली स्वाक्षरीद्वारे त्याला/तिंला प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांचा वार करत खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. या कायद्याच्या कलम १४ (४) अंतर्गत खाली नमूद केलेल्या ताखाला उक्त नियमांच्या नियम ८ सह वाचले आहे.		
विशेषतः कर्जदार/सह-कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे सावध केले जाते की मालमत्तेचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेची कोणतेही व्यवहार एसबीएफसी फायनान्स लिमिटेड च्या शुल्काच्या अधीन असतील.		
कर्जादारांवर नाव आणि पत्ता आणि भागाची सूची तारीख	मालमत्तेचे वर्णन आणि ताबा दिनांक	ताबा सूचीवरील भागाची रकम (₹.)
१. अणोल एच. किंदे १. रत्नबाबाई विसात्म किंदे रत्नबाबाई विसात्म किंदे संस्था पत्ता: को.१५९, एक्सप्रेस ३, २रा मजला, सेक्टर १८, कोल्हापूर, ठाणे, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७७९. भागाची सूचना दिनांक: ८ जून, २०११ कर्जा क्र.: १११००००५५६ श्रीधर (पीआर८00८६0११)	फ्लॉट क्र.३०१, क्षेत्रफळ २१.७२५ चौ.मी. (कांय क्षेत्र), शेजारील मोठ्यांठे टॅरेस आणि बाल्कनी क्षेत्र ४.६२ चौ.मी., २रा मजला, शुक्राचरी नॉर्डन स्क्वेल ज्ञात इमारत, जमीन सव्हे क्र.११९, प्लॉट क्र.५९, क्षेत्रफळाचे एकूण मोजमाग ३६८ चौ.मी., गाव धांडो, तातूकवा कर्जत, जिन्हा रामगड येथील मालमत्तेचे सर्व भाग घांटे आणि चुरसिमा: उत्तर हिस्सा क्र.१; पूर्व: प्लॉट क्र.८; दक्षिण: प्लॉट क्र.५ आणि प्लॉट १०; पश्चिम: हिस्सा क्र.४	₹.२४,६५,११०/- (रुपये चौदा लाख सत्तर हजार एकशे दहा फक्त) 0१ ऑक्टोबर, २०२३ तेजी
टिकाण: गुरागड दिनांक: ११.१०.२०२३	ताबा दिनांक: १० ऑक्टोबर, २०२३	

सूचित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तत्सुद्धीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

shubham	शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं.लि.
कापीरेट कार्यालय: ४२५, उद्योग विहार फेज ४, गुरगाव-१२२०१५ (हरयाण), दूर:०११४-४११५२३०/२१/३२, ई-मेल: customercare@shubham.co, वेबसाईट: www.shubham.co	
ताबा सूचना (स्थाय मालमत्तेकरिता)	

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकरिता हे सिस्क्युरिटीजव्येगन अँड रिकन्स्ट्रक्शन अँफ फिनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट अँफ सिस्क्युरिटी इंटरेट अँड, २००२ अंतर्गत शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेडचे (याद्वारे शुभम म्हणून उल्लेख) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि **सिस्क्युरिटी इंटरेट (एफोर्समेंट) क्लम, २००१ (अंतिमविवेक) च्या नियम ३ सारखाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाऱांअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या ताखाला वितरित केलेल्या भागाची सूचेद्वेनसार खाली नमूद केलेल्या कर्जदारांना सरद सूचना प्रदान ताखेण्यातून ६० दिवसांच्या आत सरद मागणी सुचवत नमूद केलेली ताबा **कायदास** सांगण्यात आले होते.**

कर्जदार हे वर नमूद केलेली रकम भरण्यास असण्यास उरले असून कर्जदार व संसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकरत्यांनी उक्त कायद्याच्या कलम १३(४) म्हावर्चिता सिस्क्युरिटी इंटरेट (एफोर्समेंट) क्लम २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान असलेल्या अधिकाऱांअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि संसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सरद मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सरद मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्या त्यांनी शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड यांच्याकडे सर्पण रकम आणि व्वाचनेवरील करदारेतून पुढील व्याज व प्रसंगिक खर्च व शुल्क ही रकम जमा करावी. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रमित्त मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेदरमिात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तदूर्त आहे.

कर्जादारांवर नाव आणि पत्ता आणि भागाची सूची तारीख	सूचना दिनांक	मालमत्तेचे वर्णन	ताबा सूचीवरील भागाची रकम (₹.)
१. कर्ज क्र.:0NAI2102000005034643 कायदेशीर वारसा (मरत पोपट तात्याबा सोनाघरणे), छाया पोपट सोनाघरणे	११.०७.२०२३ व १५.०८,१९१४	फ्लॉट क्र.३०२, ३रा मजला, सी व्हाि, अमरावल क्रिडा मॉडल विन्डिंग, 0४ को-ऑप ही.एस.क्र.१२१ (जुना सव्हे क्र.८५), हिस्सा क्र.५ ते ९, गाव निळोणे, नातासोपारा पश्चिम, तालुका सव्हे, जिल्हा पालघर, महाराष्ट्र-४०१२०३.	0१.१०.२०२३
२ कर्ज क्र.:0BEL211०000005041209, गनी अहमद मोती अली कुरेशी, अहमद मोती सोना रोख	११.०७.२०२३ व १८.०१,१८८०	फ्लॉट क्र.१०५, १ला मजला, बी व्हाि, पर.१११२, एकना २००१६, कोपरगोवा, वाशी, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र-४०७७०३.	0१.१०.२०२३
टिकाण: गुरागड दिनांक: ११.१०.२०२३		प्राधिकृत अधिकारी शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड	

दि डेक्कन मर्चन्ट्स को-ऑप. बँक लि.
मुख्य कार्यालय : २१७, राजा राममोहन रॉय रोड, फिरोाव, मुंबई- ४०० ००४.
दूरध्वनी क्र. ०२२-२३८९८९१ ई मेल - legal@deccanbank.com वेबसाईट- www.deccanbank.com
बँकेच्या स्थावर मालमत्तेची जाहीर वितरण नोटीस बँक बँकिंग असेट्स

सर्वसाामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि आमोदनार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, नॉन बँकिंग असेट्स म्हणून बँकेच्या मालकीच्या आणि कब्जातील खालील वस्तू केलेली मिळकत निवृत्तीद्वारासुरक्षितबधित करणंदार आणि जमीनदार/प्राधिकृत दि डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँक लि. मुंबई (साराज्ज एनके) ला थकीत संबंधित रकमेच्या सिस्क्युरिटी अंतर्गत मागण्यात दि.१५.१०.२०२३ रोजी संचालक (१.१.३० वाजता "जे आहे जेथे आहे", "जेसे आहे जे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्वाने विकली जाणार आहे.

अ. कर्जदाराचे क. नाव	स्थायर मिळकतीचे वर्णन	किंमत्स किंमत (₹. लाखात)	इ.अ.र (₹. लाखात)	मालमत्ता पाहण्याची तारीख व वेळ
१) माझक - श्री. जॉर्ज कुुरुचिवा	श्री. जॉर्ज कुुरुचिवा (संचालक) यांच्या मालकीची शॉप (१, तांजामलरा, प्लॉट नं. २३, सेक्टर ४, जी. ई.एच. शिरोवणे, नेरुळ, नवी मुंबई ४०० ७०६ एकूण क्षेत्रफळ - २८० चौ.फूट व्हिल्ड प्लॉट	₹.२०.३०/-	₹.४.१०/-	दि. ११.१०.२०२३ आणि दि. ०१.१५.२०२३ सकाळी. ११.३० वाजता

टिकाणे टिकाण : दि डेक्कन मर्चन्ट्स को-ऑप. बँक लि., मुख्य कार्यालय (विधी व वसुली विभाग) - २१७, राजा राममोहन रॉय रोड, फिरोाव, मुंबई - ४०० ००४ -

१. विजेच्या अटी आणि शर्ती असेलतेली तंत्रीय व आर्थिक बोली प्रपत्र बँकेच्या सूच्या कार्यालयात कोणत्याही कायद्या दिवशी **स.१०.०० व स. ०५.३०** दरम्यान उपलब्ध असून रु.१,०००/- (अक्षरी रुपये एक हजार मात्र), (विना परतता) शुल्क प्रदान केल्यावर मिळू शकतील. २. इच्छुक खरेदीदारांनी मुंबई येथे देय "दि डेक्कन मर्चन्ट्स को- ऑप. बँक लि." च्या नॉन काउलेला "डिमांड ड्राप-८" (इ. अ. र. चे प्रदान आरट्टीऐवस मार्फतही बँकेकडे करता येईल) वर नमूद केल्याप्रमाणे इ.अ.र. सह संत्रीक बीड व आर्थिक बीड दोन वेगवेगळ्या पाकीटत घातिली, ही दोन्ही पाकीटे एकत्रित एका पाकिटत घालून मोहोरबद्ध लिप्याय-यातील देणार, बँकेच्या वरील पत्राचार, बँकेच्या ११०-२०२३ रोजी किंवा त्यापूर्वी कामकाजाच्या दिवशी **सकाळी १०.३० ते ५.३० वा.** वेळेत सरव्यवस्थापक / प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे दाखल करावेत ३. संत्रीक बोली प्रपत्रासह बोलीदारांनी केवयसरी दस्तावेजांच्या निवारक्याच्या पुराव्यांच्या म्हणजेच पॅन कार्ड) अर्दी. च्या रच-सांभांकित छायापत्री व एक परपत्र आकाराचे छायाचित्र सादर केले पाहिजे आणि त्याच्या मूळ प्रती पडताळणीसाठी लिलावाच्या वेळी प्रस्तुत केल्या पाहिजेत. ४. मिळकतीची विक्री कार्टेकरपणे "जेसे आहे जेथे आहे", "जेसे आहे जे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्वाने व्हाईल. ५. सर्वप्रथम संत्रीक बोली प्रपत्राचे पाकीट उघडण्यात येईल. त्यातील संत्रीक बोली व आर्थिक लिपती यांचे अडवोक्तन करून योग्य त्या व्यक्तीचे आर्थिक बोली प्रपत्र पाकीट उघडण्यात येईल. ६. यारसरी बोलीदारांनी प्रदान केलेली इ.अ.र. ची रकम विक्री किमती मध्ये समाजोयिक्त केली जाईई आणि उर्वरित बोलीदारांच्या इ.अ.र. व्याजांशियाय परत केल्या जातील. ७. यारसरी बोलीदारांना त्याची/विधी/त्याची बोली रचीकरण्यावर ताबडतोब सूचना देण्या विधीय किंवा जासरीत जातून पुढील कामकाजाच्या दिवसाच्या **स.५.०० वा.** परत २४ केली रकम (इ.अ.र. दरमून) जमा करावी लागेल आणि उर्वरित ७५% बोली रकम लिलावाच्या तारखेच्यापसून १५ दिवसांतून प्रदान करावी लागेल. ८. वरील खंड (क) मध्ये सांगितल्याप्रमाणे २५% बोली रकम प्रदान करण्यात यारसरी बोलीदारांनी सुरक्षे केली तर यारसरी/तिने जमा केलेली इतराा रकम जप्त होईईल आणि विक्री रद्दद झाल्याचे गृहीत धरले जाईल. तसेच, जर यारसरी बोलीदारांनी लिलावाच्या तारखे पासून १५ दिवसात उर्वरित ७५% बोली रकम प्रदान करण्यात कसूर केली तर बँक त्याने/तिने जमा केलेली २५% बोली रकम जप्त करेल. ९. निष्पत्ति सुत्रेतील संपूर्ण बोली रकम प्रदान झाल्यावर बँक यारसरी बँक कार्यालय मध्ये विक्री विच्छेद बनवेल आणि मिळकतीला कब्जा खरेदीदारांना सुर्दईत करील जाईल. १०. कोणतेही कारण न देता कोणतेही किंवा प्रस्ताव/बोली फेटाळण्याचे किंवा लिलाव पुढे ढकलण्याचे /रद्दद करण्याचे आणि कोणत्याही पूर्त सुचनेशियाय विक्रीच्या अटी आणि शर्ती बदलण्याचे तिचे अधिकार बँके राखून ठेवत आहे. ११. पुढील तल्लेखी/वीकशासाठी इच्छुक बोलीदारांनी निम्न खालीलप्रमाणे **दुव्जनी क्र.०२२-२३८९१२३३** वर संपर्क साधावा. दिनांक: १२-१०-२०२३

सही /- धर्यादार, आपले लिखास्यु, प्राधिकृत अधिकारी

B BAJA F INSERV	कापीरेट कार्यालय: सिंभ्रम आरटी पार्क नं०१ इमारत, ५वा मजला, कल्याण नगर, पुणे, महाराष्ट्र-४११०१७. शाखा कार्यालय: १ला मजला, आगरा अपार्टमेंट फ्लॅट, वरधी बाग, रोड क्र.१६, बायले इन्स्टीटयल इस्टेट, मुंबय, महाराष्ट्र-४०६०१५, आणि गावडे कॉम्प्लेक्स, १ला मजला, आरवडीबीआय बँकजवळ, बँक रोड, कोपरगोवा-४२३००१, महाराष्ट्र.	बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड
सिस्क्युरिटीजव्येगन अँड रिकन्स्ट्रक्शन अँफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिस्क्युरिटी इंटरेट अँट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना		
मे. बजाज फायनान्स लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील स्वाक्षरीकरिता येथे खाली नमूद केलेल्या कर्जदारा/स्वाक्षरीकरिता यांना सूचना देत आहे की, त्यांनी मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड कडून त्यांना दिलेले मालमत्तेमधील गृहकर्जातील मुदत रकम तसेच व्याज व इतर शुल्क अशी रक्कम भरण्याचा कसूर केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण खाते कंपनीचे नॉन-परफॉर्मि असेट (एफएसीए) झाले आहे. तदुसार सिस्क्युरिटीजव्येगन अँड रिकन्स्ट्रक्शन अँफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट अँफ सिस्क्युरिटी इंटरेट अँट, २००२ च्या कलम १३(२) नुसार त्यांना वितरित सूचेदमधील भारतीय टपालामार्फत त्यांच्या अंतिम जात पत्त्यावर देण्यात आली होती. तथापि ती न-पोहोच होता प्राप्त झाली आणि असे समजून आले की, खालील पत्त्याकार ती सेवा टाळत आहेत. म्हणून खाली नमूद केलेले कर्जदार/सहकर्जदार यांना सरदारी सुचेदमधे त्यांची संपूर्ण पत्त्याकारी रक्कम असलेली कर्ज सुविधेची संपूर्ण रकम भरण्यास कळविण्यात येत आहे। स्वाक्षरीता त्यांनी खालील नमुदप्रमाणे प्रतिक्रिया देव्हीतः		
कर्ज खाते क्र./कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदाराचे नाव व पत्ता	प्रतिक्रिया/तारण स्वाक्षार मालमत्ता अंगलजबाजगी कायद्याचे मालमत्तेचा पत्ता	मागणी सूचना तारीख व रकम
शाखा: कोपरगोव, (कर्ज क्र.: एच४०१एमएआरए०३१५३३) १) जुनेकीकर अडवेल लॉन्कअसारी (कर्जदार), पत्ता: ४४८२, वडी बाजार, टाकिका वडी बाजार टाकिका वेवला, नाशिक-४२३००१. २) कसूर जुनेकीकर असारी (सह-कर्जदार) ३) रद्दद अडवेल लॉन्कअसारी (सह-कर्जदार) ४) ३ चा पत्ता: ४४८२, वडी बाजार, टाकिका वेवला, नाशिक-४२३००१.	खाली नमूद विवरणेन जमिनीचे सर्व भाग व खंड: प्लॉट क्र.७७, २८ संव्हेडीवाडी बायचे क्षेत्रफळ २१.१९ सैी १०४ चौ.मी., एस.क्र.१५५/१-१५५/१/१६, मी० येथे नगरपालिकेच्या मरिदत, तालुका वेवला, नाशिक-४२३००१. पत्तु: प्लॉट क्र.७७ फकी; पश्चिम: प्लॉट क्र.७८; पत्ता: सव्हे क्र.१३४; दक्षिण: काली रोड. १ व ३ चा पत्ता: ४४८२, वडी बाजार, टाकिका वेवला, नाशिक-४२३००१.	२८ सप्टेंबर, २०२३ ₹.५,६६,०८५/- (रुपये पाच लाख सहासरी एका फक्त)
शाखा: ठाणे, (कर्ज क्र.: ५७७एमएएसएईआय२७३३६८ ५७७एमएएसएईआय५७५२५०) १) पुत्रा विनायत मोडरे (कर्जदार) २) मोडरे विनायत विव्वास (सह-कर्जदार) ३) कल्याण प्लॉट क्र.८३/१, अणुत पार्क, खडकवाडा रोड, मृगुमिा एनएसए जवळ, मुंबई-४२३००३. ४) मुमताझ साहिब रोख	खाली नमूद विवरणेन जमिनीचे सर्व भाग व खंड: प्लॉट क्र.००२, १६ म्हाळजाना, इमारत क्र.ए-०१, भावस संसार श्री गणेश सव्हे रत्ना १-केवळ कर्जा किंवा मालमत्ता को-ऑप. हौसिंग सोसायटी, कल्याण प्लॉट क्षेत्रफळ १५.५ चौ.पू., तक्कम ३८.५५ चौ.मी., सव्हे क्र.३२/१/२, २६/४/१, ३०/१, २२/४, ५५ व ३०/२, गाव गंधार, ता. कल्याण, जि. ठाणे.	२८ सप्टेंबर, २०२३ ₹.३,२५,७३१/- (रुपये तिसात लाख सहा हजार सत्तासो फक्त)
सेवा न झालेल्या सूचेकरिता पर्यायी सेवा म्हणून सरद नोटीस देण्यात आली आहे. तर नमूद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना सव्हा आहे की, त्यांनी सरद सूचना प्रकरान ताखेण्यास ६० दिवसांत वर मागणी केलेली रकम तसेच पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे अन्यथा (बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड कडे उपलब्ध अधिकाऱ्याच्या पुढोहातवाय) सिस्क्युरिटीजव्येगन अँड रिकन्स्ट्रक्शन अँफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट अँफ सिस्क्युरिटी इंटरेट अँट, २००२ चे कलम १३(४) च्या अंतर्गत अंतिम प्रतिक्रिया मालमता/ताबा घेण्याचा पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.		
व्याजातिल कर्जासह सव्हा आहे की, त्यांनी प्रथम अधिकार असलेले बजाज फायनान्स लिमिटेडवर वर नमूद मालमत्तेतील अन्य तृतीय पत्त्याकार अधिकार हित करू नये. दिनांक: ११.१०.२०२३, टिकाण: महाराष्ट्र	प्राधिकृत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड	

मागणी सूचना (सर्फायसी कायदा, २००२ च्या
